



The Byke Hospitality Limited

CIN No.: L67190MH1990PLC056009

Shree Shakambhari Corporate Park, 156-158, Chakarvarti Ashok Complex, J.B. Nagar,
Andheri (East), Mumbai - 400 099. INDIA. Tel.: +91 22 6707 9666 Fax : +91 22 6707 9959

June 28, 2021

By E-FILING

To, Corporate Services Department, National Stock Exchange of India Limited. 5 th Floor, Exchange Plaza Plot no. C/1, G Block, Bandra - Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051. Scrip Code: BYKE	To, Corporate Services Department, The BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001. Scrip Code: 531373	To, Corporate Services Department, Metropolitan Stock Exchange of India Limited 4 th Floor, Vibgyor Towers, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 098 Scrip Code: THEBYKE
---	--	--

Sub: Newspaper Advertisement – Results for the quarter and year ended March 31, 2021

Dear Sir,

Pursuant to the provision of Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper advertisement regarding publications of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2021 published in The Free Press Journal & Navshakti are enclosed.

Kindly take the same on your record and oblige.

Thanking You,

Yours Truly,

For The Byke Hospitality Limited

(Rinku Kholakiya)

Company Secretary & Compliance Officer



Choice International Ltd						
Equity/Commodity/Currency/Depository Services Wealth Management Investment Banking Management Consulting						
Choice House, Shree Shakambhari Corporate Park, Plot No.-156-158, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai-400099.						
Tel No. +91-22-6707 9999 Fax: +91-22-6707-9959 Website: www.choiceindia.com, Email ID: info@choiceindia.com CIN:L67190MH1993PLC071117						
Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended on March 31, 2021						
(Rs. In Lakhs)						
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended			Year Ended	
		Audited 31.03.2021	Unaudited 31.12.2020	Audited 31.03.2020	Audited 31.03.2021	Audited 31.03.2020
1	Total Income from Operations	5,215.26	4,651.15	4,071.11	17,581.58	13,421.86
2	Net profit for the period before tax (before exceptional items)	334.86	462.10	605.33	2,281.55	1,820.35
3	Net profit for the period before tax (after exceptional items)	334.86	462.10	605.33	2,281.55	1,820.35
4	Net profit for the period after tax (after exceptional items)	238.30	411.07	425.33	1,671.00	1,243.10
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other Comprehensive income after tax)	270.18	412.57	617.44	1,707.38	1,377.70
6	Paid up Equity Share Capital (face value of Rs. 10 each)				2,856.83	2,000.48
7	Earning per share (quarter numbers are not annualised)					
	(a) Basic (Rs.)	0.97	2.00	2.13	7.78	6.21
	(a) Diluted (Rs.)	0.69	1.66	2.00	5.11	5.86

Notes:

- The above audited consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2021, have been reviewed by the Audit Committee of the Board and recommended for approval and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on June 25, 2021 and the statutory auditors of the Company have issued an unmodified review report.
- Key data relating to standalone financial results of Choice International Limited are as follows:

PARTICULARS	Quarter Ended			Year Ended	
	Audited 31.03.2021	Unaudited 31.12.2020	Audited 31.03.2020	Audited 31.03.2021	Audited 31.03.2020
1 Revenue	216.33	204.46	252.24	866.74	902.07
2 Profit Before Tax	49.08	83.52	88.54	327.85	296.22
3 Profit after Tax	21.85	64.35	63.60	230.20	197.42
4 Other Comprehensive Income	(0.19)	0.20	(0.55)	0.43	0.66
5 Total Comprehensive Income	21.66	64.55	63.05	230.63	198.08

3. The above is an extract of the detailed format of the Consolidated financial results for the quarter & year ended on March 31, 2021 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results and the Consolidated Financial Results for the quarter & year ended on March 31, 2021 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company's Website: <https://choiceindia.com/investor/financial-info/>.

For Choice International Limited
Sd/-
(Kamal Poddar)
Managing Director
DIN- 01518700

Place : Mumbai
Date : June 25, 2021

निःषक्ष आणि निर्भिड दैनिक



www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

SIDBI
POSSESSION CUM SALE NOTICE
(for movable property) [See Rule-4(2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]
Loan A/c No.- D000050C and D00001KL
M/S Good Day Foods Pvt. Ltd.

Whereas
The undersigned being the authorised officer of the Small Industries Development Bank of India (SIDBI), a corporation established under the Small Industries Development Bank of India Act, 1989 and having its Head Office at SIDBI Tower, 15 Ashok Marg, Lucknow 226001 and Specialized Asset Recovery branch office at Samruddhi Venture Park, MIDC Road, Marol, Andheri (E), Mumbai-400093, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the Act) had issued notice under Section 13(2) of the Act to M/s. Good Day Foods Pvt. Ltd.(Borrower) calling upon the borrower to repay the amount mentioned in said notice being ₹ 1,45,66,574 (Rupees One Crore Forty Five Lakh Sixty Six Thousand Five Hundred Seventy Four only) as on February 12, 2021 together with interest from February 12, 2021 in 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount or redeem the assets as mentioned in the said notice, the undersigned has on 22/06/2021 taken symbolic possession of the movables / secured assets located at A-62, Road No. 22, Wagla Industrial Estate, Thane West, Maharashtra - 400604, in exercise of powers conferred on him / her under sub section (4) of Section 13 of the Act read with rule 4 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Subsequent to the notices, the Bank had realized an amount of ₹ 19,62,752 - (Rupees Nineteen Lakh Sixty Two Thousand and Seven Hundred Fifty Two only) by way of realizing the pledged securities by way of FDRs and assigned LIC policies. Accordingly after adjusting the amount of ₹ 19,62,752/-, the dues as on June 24, 2021 is INR 1,33,11,291/-.

The Borrower viz. M/s Good Day Foods Pvt. Ltd., and the Promoters / Guarantors viz. Shri Rajan Hanikar Malk and Shri Kishore Mahtani and M/s Shaurya Veer Constructions Pvt. Ltd., (who is said to have acquired the Land & Building) and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Small Industries Development Bank of India for an amount ₹ 1,33,11,291/- and interest thereon.

Also notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described movable property hypothecated to the Secured Creditor, the Symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of SIDBI, will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' shortly for recovery of ₹ 1,33,11,291/- due to SIDBI, the Secured Creditor of M/s. Good Day Foods Pvt. Ltd.'. This publication is also treated as 15 days notice to the Borrower/Promoters/ Guarantors for redeeming the assets.

POSSESSION NOTICE
(for Movable Assets)
[See Rule-4(2) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]
Loan A/c No.- D000050C and D00001KL - M/s Good Day Foods Pvt. Ltd.

Details of Movable Assets

No	Asset name	No	Asset name
1	Cup filling machine and inject printer	8	Panels, ceiling & door, prof slab, hatch door etc
2	Evaporator	9	JP Nano Lite along with conveyor with cartridge
3	Inkjet Printer	10	UV system and apparatus
4	Freezer(3)	11	Cold room installation
5	For 12000 Ltr. 7000 ltr and 3000 Ltr SS tanks and Critriser tank	12	Nano Filtration System
6	Milk Pasteurizer	13	Fabricated Machineries
7	Fully automatic cup filling and sealing machine including thermal inkjet printer	14	Steam Boiler with Supported Chimney

Date: 27 June, 2021
Place: Mumbai

Sd/-
Authorised Officer
Small Industries Development Bank of India

SOUTHERN RAILWAY

MATERIALS MANAGEMENT DEPARTMENT
CENTRAL WORKSHOPS, PONMALAI, TRICHY - 620 004
E-TENDER NOTICE FOR THE SUPPLY OF STORES
No. GOC / Stores / E / 20 / 2021

The following e-tender has been published in IREPS website. Firms are requested to Login to <http://www.ireps.gov.in> → login → E Tender → Goods & Services (New) and quote against the tender. Manual quotations will not be entertained. Closing time : 14:30 hours

Sl. No.	Tender No.	Description	Due date
1	68215313A	CAMSHAFT DRIVE HOUSING MACHINING ASSEMBLY	15.07.2021

Attention : Micro Small Medium Enterprises (MSMEs). The benefits provided to MSMEs under Public Procurement Policy for goods and services are as per details provided in the link <http://www.ireps.gov.in> → ireps public documents → Southern Railway
Deputy Chief Materials Manager, Goldenrock

Follow us on : twitter.com/GMSRailway

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO THE PUBLIC at large that (1) MR.YOGESH B.BAVISHI AND (2) Mrs. MAMTA YOGESH BAVISHI are the members of Alaknanda Co-operative Housing Society limited, having its office at Neelkanth Valley, 7th Road, Rajawadi, Ghatkopar East, Mumbai 400077, and holding Flat No. 201 and 202 in the building known as "Alaknanda" of the Society, together with 10 shares of Rs. 50/- each aggregating to Rs. 500/- bearing shares Nos. 21 to 25 under share Certificate No. 5 and shares Nos. 26 to 30 under share certificate no. 6 respectively. The Original share certificate in respect of the said flats has been misplaced by the member and he has applied for duplicate Share Certificate before the Society. The society hereby invites claims or objections from claimants/objector or objectors of the issue of duplicate share certificate in the capital- property of the society, within a period of 14 days from the publication of this notice, copies of the such documents and other proofs in support of his claims, objections for issue of duplicate share certificate. If no claims objections are received within a above mentioned period, the society shall be free to issue duplicate share certificate and thereafter no such claims shall be entertained by the society.

Date:- 27th June 2021 For and on behalf of
Alaknanda Co-operative Housing Society Limited
(Secretary)

FORM NO. URC.2
Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorized to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Mumbai that JITO Mumbai JIHU Chapter Foundation a Trust may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a Section 8 Company.

2. The principal objects of the company are as follows:
a. To be and act and serve as an Association of Persons who adopt Tenets of Truth, Non Violence and Compassion towards all living beings as a way of life to serve the Society, our Nation and the world wherein Truth and Justice pervade all walks of life - social, commercial and personal and wherein people of different cultures live in peace and harmony with one another and by bringing them together with a view to increase gainful employment of the youth through expansion of services for national and international markets thereby raising living standard of society at large.
b. To encourage, conduct and support activities leading to Universal Spiritual Upliftment of the Society at large as preached by the Tirihankar Bhagwants and Gods.
c. To promote, manage, establish, maintain, encourage, organize and assist in the development and promotion of education which will empower the individual to lead the life in accordance with Truth and high Morality at all levels through setting up / helping educational programmes covering all fields either directly or through establishing trusts or other bodies.
d. To initiate, encourage, conduct and support all activities leading to General Public Utility for social welfare, cultural upliftment, better health care and economic empowerment of the society at large.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at 111, Abhishek, C-5, Dalia Estate, Behind Kuber Building, Off New Link Road, Andheri (W), Mumbai-400 053.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar of central registration centre (CRC) plot no 6.7.8 sector 5 MT Mansarovar, Gurgaon Haryana 122050, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office.

Sd/-
Shri Ramesh Ranka - Chairman
Shri Hitesh Mehta - Chief secretary
Dated this 27th day of June 2021

CENTRUM CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1977PLC019986
Regd. off.: 2nd Floor, Bombay Mutual Building, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001
Corp. Off.-: Centrum House, C.S.T. Road, Vidyannagar Marg, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400 098
Phone: 022 4215 9000 Fax: 022 4215 9833 Email: cs@centrum.co.in Website: www.centrum.co.in

NOTICE

Pursuant to the provisions of Section 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is seeking approval of the Members by Postal Ballot (e-voting) for the Special Business contained in the Postal Ballot Notice dated June 22, 2021 i.e. a) To consider and approve raising of funds through issue of equity shares or by way of issue of any instrument or Security including fully/partly Convertible Debentures, Securities Convertible into Equity Shares, Global Depository Receipts (The "GDRs"), American Depository Receipts (The "ADRs"), Foreign Currency Convertible Bonds (The "FCCBs"), or by way of a Composite Issue of Non-Convertible Debentures and Warrants and b) Acquisition of Centrum Financial Services Limited (Step-Down Subsidiary Company) from Centrum Retail Services Limited (Subsidiary Company).

In terms of the MCA Circulars, in view of the current extraordinary circumstances due to COVID-19 pandemic requiring social distancing, companies are advised to take all decisions requiring members' approval, other than items of ordinary business or business where any person has a right to be heard, through the mechanism of Postal Ballot / e-voting in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder, without holding a General Meeting that requires physical presence of Members at a common venue. The MCA has clarified that for Companies that are required to provide e-voting facility under the Companies Act, 2013, while they are transacting any business(es) only by postal ballot up to December 31, 2021, or till further orders, whichever is earlier, the requirements provided in Rule 20 of the Rules as well as the framework provided in the MCA Circulars will be applicable mutatis mutandis. Further, the Company will send Postal Ballot Notice by email to all its Shareholders who have registered their email addresses with the Company or depository / depository participants and the communication of assent / dissent of the Members will take place through the remote e-voting system. This Postal Ballot is accordingly being initiated in compliance with the MCA Circulars.

In compliance with the requirements of the MCA Circulars thus, hard copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business envelope will not be sent to the Shareholders for this Postal Ballot.

The Company has e-mailed the Postal Ballot Notice on Saturday, June 26, 2021, to all the Members as on the cut-off date i.e. Friday, June 18, 2021. The Postal Ballot Notice has been sent by e-mail to the Members who had registered their e-mail addresses for receipt of documents in electronic form with their Depository Participants (in case of electronic shareholding) / the Company's Registrar and Transfer Agent (in case of physical shareholding). Members whose e-mail addresses were not registered, may temporarily get their email address registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Private Limited, by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and follow the registration process as guided thereafter. The last date for registration of email id is Wednesday, July 21, 2021. Post successful registration of the email, the Shareholder would get soft copy of the Notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this Postal Ballot. In case of any queries, Shareholder may write to mt.helpdesk@linkintime.co.in.

The Postal Ballot Notice and instructions for e-voting may also be accessed on the website of the Company i.e. www.centrum.co.in, BSE Limited ("BSE") i.e. www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited ("NSE") www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited ("CDSL") i.e. www.evotingindia.com.

The Company is providing facility for voting through electronic mode (e-voting) through CDSL e-voting platform. The procedure of e-voting is contained under "Notes" to the Postal Ballot Notice.

The voting rights shall be reckoned in proportion to the paid-up value of the equity shares registered in the name of the Members as on Friday, June 18, 2021.

The voting period (e-voting) shall commence from Monday, June 28, 2021, at 09:00 a.m. and conclude on Tuesday, July 27, 2021, at 05:00 p.m. The e-voting facility shall be disabled by CDSL thereafter.

The Board of Directors vide resolution on Tuesday, June 22, 2021, has appointed Mr. Umesh P. Maskeri, Practising Company Secretary as Scrutinizer for conducting the Postal Ballot (e-voting) process in a fair and transparent manner. The Executive Chairman or any person authorized by him in writing, after receipt of the Report on the scrutiny of the Postal Ballot (e-voting) from the Scrutinizer, shall announce the results of the Postal Ballot on or before Thursday, July 29, 2021. The results so declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the website of the Company i.e. www.centrum.co.in and CDSL i.e. www.evotingindia.com and shall also be forwarded to the Stock Exchanges on which shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

For any queries or issues regarding e-voting, Members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any query or grievance pertaining to Postal Ballot/e-voting, Members may contact the undersigned at the contact details mentioned above.

By order of the Board
For CENTRUM CAPITAL LIMITED
Sd/-
ALPESH SHAH
COMPANY SECRETARY

Place : Mumbai
Date : June 27, 2021

C.J. GELATINE PRODUCTS LIMITED

CIN-L24295MH1980PLC023206
Regd. Office: Plot No. 237, Azad Nagar Rahivashi Sangh, Acharya Donda Marg, Sewree (W) Mumbai - 400015 (M.H.) Tel: 07480-423308, 423301
Email: cjsecretarial@gmail.com + Web: <http://www.cjgelatineproducts.com>

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2021

(Rs. in Lacs except EPS)

Particulars	For the Quarter ended		For the Year ended	
	31/03/21 Audited	31/12/20 Unaudited	31/03/21 Audited	31/03/20 Audited
1. Total Income from Operations (Net)	1078.07	1006.60	3903.38	2828.24
2. Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary item)	10.65	12.53	39.38	24.21
3. Net Profit / (Loss) for the period (before tax (after exceptional and/or extraordinary items)	10.65	12.53	39.38	24.21
4. Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	5.92	12.53	34.65	21.92
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	5.92	12.53	34.65	21.92
6. Paidup Equity Share Capital	481.33	481.33	481.33	481.33
7. Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	0.94	0.94
8. Earning per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic:	0.12	0.26	0.72	0.46
Diluted:	0.12	0.26	0.72	0.46

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly & Yearly Results filled with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges Website (www.bseindia.com) and on the Company's Website (www.cjgelatineproducts.com)

For and on Behalf of the Board of Directors of
C.J. Gelatine Products Limited

Place: Bhopal
Date: 26/06/2021

Jaspal Singh
Chairman & Managing Director, DIN: 01406945

मराठी मनाचा आवाज



www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

The Byke Hospitality Limited

CIN NO : L67190MH1990PLC056009
Reg Office : Shree Shakambhari Corporate Park, Plot No 156- 158, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400099
Tel No : +91-22-6707 9666; Fax : +91-22-6707-9959
Website : www.thebyke.com | Email ID: investors.care@thebyke.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2021

(₹. In Lakhs (except EPS))

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		March 31, 2021 (Audited)	December 31, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	March 31, 2021 (Audited)	March 31, 2020 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	2,297.27	2,256.96	2,448.11	6,650.35	12,319.08
2	Net Profit for the period\ (before tax and Exceptional Item and Extra ordinary Item)	-98.19	-264.98	-282.34	-1,991.88	245.74
3	Net Profit for the period after Tax	-73.46	-197.48	-200.2	-1,823.84	414.64
4	Other Comprehensive Income (net of Income Tax)	7.55	-	-1.27	7.55	-1.27
5	Total Comprehensive Income	-65.91	-197.48	-201.47	-1,816.29	413.37
6	Paid Up Equity Share Capital (Face Value Re.10/-)	4,009.78	4,009.78	4,009.78	4,009.78	4,009.78
7	(i) Earnings per Share (EPS) (Face Value of RS.10/- each) (not annualised)					
	(a) Basic	-0.18	-0.49	-0.50	-4.55	1.03
	(b) Diluted	-0.18	-0.49	-0.50	-4.55	1.03

Notes:

- The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2021, have been reviewed by the Audit Committee of the Board, were approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on June 25, 2021. The Statutory Auditors of the Company, Borkar & Muzumdar, Chartered Accountants have audited the above financial results for the quarter and year ended March 31, 2021. There are no qualification in the report issued by the statutory auditor.
- The above results are prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and notified by the Ministry of Corporate Affairs under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and other accounting principles generally accepted in India.
- The Company is engaged in Hospitality business, consequently the Company does not have separate reportable business segment for the quarter and year ended March 31, 2021.
- The Company has assessed the possible impact of COVID-19 in preparation of the financial results, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption and impact on revenue and costs. The Company has considered internal and external sources of information and has performed sensitivity analysis on the assumptions used and based on the current estimates, expects to recover the carrying amount of these assets. The impact of COVID-19 may be different from that estimated as at the date of approval of these financial results and the Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions. The business has been severely impacted during the current quarter and year on account of COVID -19 and softer revenues due to the lock-down.
- The figures of the previous year / period have been regrouped /rearranged/ recast to render the comparable with the figures of the current period.
- The results will be available on the Company's website www.thebyke.com.

For and on behalf of the Board
The Byke Hospitality Limited
Sd/-
Anil Patodia
Managing Director
DIN: 00073993

Place : Mumbai
Date : June 26, 2021

SAT INDUSTRIES LIMITED

Regd Office : 121, B - Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400021
Tel: 022-66107025; E-mail: corporate@satgroup.in; Website: www.satgroup.in; CIN - L25199MH1984PLC034632
Extract of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended on 31st March, 2021

(Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated					
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended			
		31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	31-03-2020	31-03-2021	31-12-2020	31-03-2020	31-03-2021	
1.	Total Income from Operations	109.95	102.86	304.98	575.83	2174.01	6,298.36	5,994.66	4,770.97	20,509.66	22,895.02
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.18	56.25	-246.32	133.72	103.55	188.93	540.28	-1,321.58	1,244.62	366.08
3.	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.18	56.25	-246.32	133.72	103.55	188.93	540.28	-1,321.58	1,244.62	366.08
4.	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-17.15	46.26	-141.15	87.68	62.48	-38.58	528.29	-1,060.71	945.15	407.72
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	-22.03	56.20	-155.81	97.95	27.80	-54.22	517	-996.09	880.10	451.16
6.	Equity Share Capital	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70	2261.70
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				8543.48	8445.53				14855.13	13975.03
8.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)										
	- Basic :	-0.02	0.04	-0.13	0.08	0.06	-0.03	0.47	-1.03	0.83	0.24
	- Diluted :	-0.02	0.04	-0.13	0.08	0.06	-0.03	0.47	-1.00	0.83	0.24

Notes:

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31.03.2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.satgroup.in).
- The above results are in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued there under and other accounting principles generally accepted in India.
- Figures for the previous periods have been regrouped, wherever necessary, to conform to the current period's classification.

By Order of the Board of Directors
of SAT Industries Limited
Hankant Turgalia
Whole-Time Director (DIN: 00049544)

Place : Mumbai
Date : 25-06-2021

